

शासकीय कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेपूर्वी
सहा महिन्यांचे आत महालेखापाल (लेखा य
अनुज्ञेयता)। किंवा 2, महाराष्ट्र, मुंबई/नागपूर
यांचेकडे निवृत्तिवेतनाचे कागदफ्र पाठीवणे.

महाराष्ट्र शासन,
वित्त विभाग,
शासन परिपत्रक क्रमांक सेनिवे 1092/77/सेवा-4,
मंत्रालय, मुंबई 400 032, दिनांक । एप्रिल 1992.

- पहा : 1) शासन निर्णय, क्रमांक सेनिवे 1085/2037-ब/85/सेवा-4, दिनांक 29 जुलै, 1986.
2) शासन परिपत्रक, क्रमांक सेनिवे 1090/प्र.क्र.341/सेवा-4, दिनांक 6 मार्च, 1991.

परिपत्रक

नियतवयमान निवृत्तिवेतन ज्या महिन्यात ते देय आहे त्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून देणे शक्य व्हावे यासाठी कार्यालय प्रमुख व निवृत्तिवेतन प्रदान आदेश काढण्यास जबाबदार असणारे इतर अधिकारी यांनी (निवृत्तिवेतन) नियम, 1982 भागील प्रकरण 10 मध्ये विहित केलेले वेळापत्रक पाळणे आवश्यक आहे ही बाब वेळोवेळी उपरोक्त आदेशांदारे कार्यालय प्रमुखांच्या नजरेस आणलेली असतांना देखील अजूनही निवृत्तिवेतनाची/कुटुंब निवृत्तिवेतनाची प्रकरणे विहीत मुदतीत महालेखापालांकडे पाठविली जात नाहीत असे शासनाच्या निदर्शनासास आणण्यात आले आहे. 1990-91 या एका वर्षामध्ये सुमारे 45% प्रकरणे शासकीय कर्मचां-यांच्या निवृत्तिनंतर महालेखापालांकडे पाठविण्यांत आली होती असेही शासनाच्या निदर्शनास आणण्यात आले आहे. याची शासनाने गंभीर दखल घेतली आहे.

2. कार्यालय प्रमुख/विभाग प्रमुखांना पुन्हा असे निदेश देण्यांत येत आहेत की, त्यांनी निवृत्तिवेतन व उपदान प्रत्यक्ष देण्याच्या व प्राधिकृत करण्याच्या वर नमूद केलेल्या विहित कार्यपद्धतीचे प्रत्यक्षात तंतोतांत पालन होत आहे याची दक्षता घ्यावी आणि निवृत्तिवेतनाचे कागदपत्र विहित नगुन्यात सर्व बाबतीत यथोचितरित्या पूर्ण करून शासकीय कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तिच्या तारखेच्या सहा महिने अगोदर महालेखापालांच्या कार्यालयाकडे पाठविले जातील याची काळजी घ्यावी. याबाबतची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुखाची राहील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

वरंत चौधरी,
शासनाचे अवर सचिव.

(कृ.मा.प.)

प्रति,

महालेखापाल, (लेखा व अनुज्ञयता), - 1, महाराष्ट्र, मुंबई,
 महालेखापाल (लेखा व अनुज्ञयता), - 2, महाराष्ट्र नागपूर,
 महालेखापाल, (लेखा परीक्षा) - 1, महाराष्ट्र, मुंबई,
 महालेखापाल, (लेखा व परीक्षा) - 2, महाराष्ट्र नागपूर,
 संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई,
 अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
 निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
 राज्यपालांचे सचिव,
 मुख्यमन्त्र्यांचे सचिव,
 सर्व भंत्री व राज्यभंत्री यांचे खाजगी सचिव,
 मंत्रालयातील सर्व विभाग,
 सर्व विभागीय आयुक्त,
 मंत्रालयाच्या सर्व निभागांसाठील विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख,
 प्रभंत्रक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
 प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
 सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
 सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
 प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
 मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, वाशी, नवी मुंबई,
 उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/गोपीनाथ/अनरावती,
 सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
 विषेष आयुक्त, महाराष्ट्र सदन कोपर्नीस रोड, नवी दिल्ली,
 जालंपके अधिकारी, मंत्रालय, मुंबई
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
 संचालक, नगरपालिका प्रशासन, मुंबई
 वित्त विभागातील सर्व कार्यसंनेह,
 निवड पाईल, कार्यसंनेह सेवा- 4.

* पत्राद्वारे.